

कार्तिकी व आषाढी एकादशीच्या दिवशी
शासकीय पूजेचा मान मिळणा-या वारकरी
दांपत्यास पुढील वर्षभर एस.टी. ने मोफत
प्रवास सवलत देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग,

शासन निर्णय क्रमांक: एसटीसी-३४०५/प्र.क्र.२५/परिवहन-१,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक: १ नोव्हेंबर, २००५.

वाचा:- १) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक एसटीसी-३४००/६३१/प्र.क्र.३१/परिवहन-१,
दिनांक: २० जून, २०००.

२) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे पत्र क्र. राप/वाह/सवलत/वारकरी
२००२, दिनांक ९ मे, २००५.

शासन निर्णय:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास
करण्यासाठी समाजातील २१ विविध सामाजिक घटकांना शासनाकडून प्रवास सवलत
देण्यात येते व या प्रवास सवलतीपोटी येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून
महामंडळाला करण्यात येते.

२. कार्तिक व आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे
मा. मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भगवान पांडुरंगाची शासकीय महापूजा दरवर्षी
करण्यात येत असते. या पूजे निमित्त दर्शन रांगेत सर्वात पुढे असणा-या वारक-याला
मा. मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री यांचेसमावेत पूजा करण्याचा मान दिला जातो. अशा
पूजेचा मान मिळणाऱ्या एका वारकरी दांपत्यास त्यापुढील वर्षभर महाराष्ट्रातील
तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या/निमआराम बसेसमधून
मोफत प्रवास सवलत लागू करण्याबाबत या प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

३. उपरोक्त प्रस्तावावर सर्वंकष विचार करून एक विशेष बाब म्हणून कार्तिकी व
आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय महापूजेचा मान मिळणाऱ्या एका वारकरी
दांपत्यास त्यापुढील वर्षभर महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी राज्य परिवहन
महामंडळाच्या साध्या/निमआराम बसेसमधून मोफत प्रवास सवलत लागू करण्यास
शासन मान्यता देत आहे.


४. सदर प्रवास सवलतीपोटी प्रतिवर्षी होणाऱ्या रुपये १८,०००/- (दोन दांपत्यास) स्वर्चाची प्रतिपूर्ती विधी व न्याय विभागाने करावी व त्याबाबतची आर्थिक तरतूद आपल्या अर्थसंकल्पात करावी.

५. सदर शासन निर्णयाचा पूर्वोदहारण म्हणून उपयोग करता येणार नाही.

६. राज्य परिवहन महामंडळाने याबाबत होणाऱ्या स्वर्चाची रक्कम प्रवासी करातून वळती न करता परस्पर विधी व न्याय विभागाकडे मागणी करावी.

७. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५०९/०५/व्यय-६ व सीआर-६१३/०५/व्यय-८, दिनांक ९.११.२००५ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(रमेश शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग.

मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,

मा. उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,

उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई,

सचिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई,

महाव्यवस्थाक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई,

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) - १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा परिक्षा) - १/२ मुंबई/नागपूर

प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई,

मा. मंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव,

मा. राज्यमंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव,

वित्त विभाग,

विधी व न्याय विभाग,

निवड नस्ती.